

**KALYAN DOMBIVALI MUNICIPAL CORPORATION, KALYAN**

**APPENDIX 'D-1'**

**FORM FOR SANCTION OF BUILDING PERMISSION AND REVISED  
COMMENCEMENT CERTIFICATE**

To,

Mr. Shivram G. Tare & Others

P.O.A. Holder - Mr. Mohamad Salim Yusuf

Architect - Smt. Shobhana Deshpande, Kalyan (w)

Structural Engg. Mr. A.N. Agashe, Thane.

Sir

With reference to your application dated 05/08/2021 for the grant of sanction of Commencement Certificate under Section 44 of The Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 read with Section 253 of Maharashtra Municipal Corporations Act, 1949 to carry out development work / Building on S.No.6, H.No.1a, 1b, & 2 to 5 Mauje-Vadavali, Tal-Kalyan the Commencement Certificate/ Building Permit is granted under Section 45 of the said Act, subject to the following conditions:

1. The land vacated in consequence of the enforcement of the set-back rule shall form part of the public street in future.
2. No new building or part thereof shall be occupied or allowed to be occupied or used or permitted to be used by any person until occupancy certificate is granted.
3. The Commencement Certificate/ Building permit shall remain valid for a period of one year commencing from the date of its issue unless the work is not commenced within the valid period.
4. This permission does not entitle you to develop the land which does not vest in you.

Office No. **KDMC/TPD/BP/KD/2022-23/79.**

Office Stamp

Date : **09/01/2023 .**

Yours faithfully,

*Surandnyar*

**for** Assistant Director of Town Planning  
Kalyan Dombivali Municipal Corporation, Kalyan.





## कल्याण डोंबिवली महानगरपालिका

### नगर रचना विभाग

### अटी व शर्ती

बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र क्र: KDMC/TPD/BP/KD/2022-23/79.

07 09/01/2023.

महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ४४ तसेच म.प्रा. व न.र. अधिनियम १९६६ चे कलम ४५ नुसार मौजे-वडवली येथील स.नं.६, हि.नं.१अ, १ब व २ ते ५ मध्ये १४२६०.०० चौ.मी. क्षेत्राच्या भूखंडावर यापूर्वी एकूण १२२११.१४ चौ.मी. क्षेत्राकरिता अंतरिम बांधकाम परवानगी देण्यात आलेली होती. आता आवेदकाने UDCPR नियमावलीनुसार **Basic F.S.I., Premium F.S.I. व Ancillary F.S.I.** विचारात घेवून एकूण ३११३८.९५ चौ.मी. चटई क्षेत्राचा विकास करावयास बांधकाम करण्यासाठी केलेल्या दिनांक ०५/०८/२०२१ च्या अर्जास अनुसरून खालील अटी व शर्तीस अधिन राहून, तसेच नकाशावर दुरुस्ती दाखविल्याप्रमाणे वाडे-भिंतीच्या बांधकामासह, बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र परवानगी देण्यात येत आहे.

#### बांधकामाचा तपशील :-

इमारत **A, B, C, D, E & F**—स्टील्ट + पहिला मजला ते चौदावा मजला ( रहिवास )

इमारत **G** — स्टील्ट (पै.) तळ (पै.) + पहिला मजला ते दुसरा मजला ( वाणिज्य )

तिसरा मजला ते चौदावा मजला ( रहिवास म्हाडा करिता हस्तांतरित करावयाचे )

क्लब हाऊस —तळ मजला + पहिला मजला

पोडियम १ व २ — स्टील्ट + पहिला मजला

- १) एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (UDCPR)मधील विनियम क्र.२.८.३ नुसार प्रत्यक्ष जागेवर बांधकाम सुरु करणेपूर्वी बांधकाम मंजुरीचा फलक लावणे आपणांवर बंधनकारक राहिल.
- २) UDCPR मधील विनियम क्र.1.5 Savings मध्ये नमूद **a to h** बाबत शासनाच्या वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या मार्गदर्शक सूचना आपणांवर बंधनकारक राहिल.
- ३) बांधकाम चालू करण्यापूर्वी सात दिवस आधी महापालिका कार्यालयास लेखी कळविण्यात यावे.
- ४) UDCPR मधील **Appendix-F** नुसार वाडेभित्त व जोत्याचे बांधकाम झाल्यानंतर वास्तुशिल्पकाराचे प्रमाणपत्र महानगरपालिकेस सादर करण्यात यावे व त्यानंतरच पुढील बांधकाम करण्यात यावे.
- ५) सदर अभिन्यासात कोणत्याही प्रकारचा फेरफार पूर्व परवानगी घेतल्याशिवाय करू नये, तसे केल्याचे आढळून आल्यास सदरची विकास परवानगी रद्द समजण्यात येईल.
- ६) UDCPR मधील विनियम क्र.१२.१ ते १२.३ नुसार इमारतीच्या बांधकामाच्या सुरक्षिततेची (स्ट्रक्चरल सेफ्टी) जबाबदारी सर्वस्वी वास्तुशिल्पकार, **Structural Engineer** व परवानगीधारक यांचेवर राहिल, याची नोंद घ्यावी.
- ७) भूखंडाकडे जाण्या—येण्याच्या मार्गाची जबाबदारी संपूर्णपणे आपलेकडे राहिल. बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र नियोजित रस्त्याप्रमाणे दिले असल्यास त्या रस्त्याचे काम महानगरपालिकेच्या सोयी प्रमाणे व प्राधान्याप्रमाणे केले जाईल व तसा रस्ता होईपर्यंत इमारतीकडे येणा—जाण्याचे मार्गाची जबाबदारी सर्वस्वी आपली राहिल.
- ८) जागेत जूने भाडेकरू असल्यास त्यांच्याबाबत योग्य ती व्यवस्था करावयाची जबाबदारी मालकाची राहिल व मालक भाडेकरू यांचेमध्ये काही वाद असल्यास किंवा निर्माण झाल्यास त्याचे निराकरण मालकाने करणे आवश्यक राहिल.
- ९) सदर जागेत विहीर असल्यास ती संबंधित विभागाच्या परवानगी शिवाय बुजवू नये.

- १०) सदर जागेतून पाण्याचा नैसर्गिक निचरा होत असल्यास तो जलनिःसारण विभाग,(क.डों.म.पा.) च्या परवानगीशिवाय वळवू अथवा बंद करू नये.
- ११) बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकावयाचे झाल्यास महापालिकेच्या बांधकाम खात्याची परवानगी घेणे आवश्यक राहिल व त्याकरीता नियमाप्रमाणे लागणारी रक्कम (दंड झाल्यास त्यासह रक्कम) भरावी लागेल तसेच निरूपयोगी साहित्य महापालिका सांगेल त्या ठीकाणी स्वखर्चाने वाहून टाकणे आपणावर बंधनकारक राहिल.
- १२) सदर जागेत बांधकाम करण्याबाबत पूर्वीची बांधकाम परवानगी असेल तर ती या बांधकाम परवानगीमुळे अधिक्रमीत (Supersede) झाला असे समजण्यात यावे.
- १३) रेखांकन प्रस्तावातील सर्व भूखंड रस्ते, खुल्या जागा, यांची प्रस्तावित नकाशाप्रमाणे जागेवर आखणी भूमी अभिलेख यांचेमार्फत करून घ्यावी व त्यांचेकडील प्रमाणित मोजणी नकाशाची प्रत, सुधारीत बांधकाम प्रमाणपत्र दिल्या तारखेपासून एक वर्षाचे आत सादर करावी.
- १४) भूखंडातील आरक्षित भाग समतल करून व वाडेभिंतीचे बांधकाम करून तसेच विकास योजना रस्ते रितसर नोंदीकृत करारनामा व खरेदीखतासह क.डों.म.पा.स विनामूल्य हस्तांतरित करावे.
- १५) वापर परवाना दाखला घेण्यापूर्वी कर विभाग, जलनिःसारण विभाग व मलनिःसारण विभाग, अग्निशमन विभाग, पाणी पुरवठा विभाग, उद्यान विभाग, क.डों.म.पा. यांचेकडील ना-हरकत दाखला बांधकाम नकाशासह सादर करणे आपणावर बंधनकारक राहिल.
- १६) जागेच्या मालकी हक्काबाबत काही वाद असल्यास अथवा निर्माण झाल्यास त्यांचे संपूर्ण निराकरण करण्याची जबाबदारी आपली राहिल.
- १७) ओल्या व सुक्या कचऱ्यासाठी स्वतंत्र कचराकुंड्यांची व्यवस्था करणे आपणावर बंधनकारक राहिल.
- १८) बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेणेपूर्वी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निर्देशाप्रमाणे इमारतीत सौरउर्जा उपकरणे बसवून विद्युत विभागाकडील ना हरकत दाखला सादर करणे बंधनकारक राहिल.
- १९) UDCPR मधील विनियम क्र.१३.३ नुसार भूखंडावरील इमारतीत रेन वॉटर हार्वेस्टिंगबाबत अंमलबजावणी करणे आपणांवर बंधनकारक राहिल.
- २०) वापर परवाना दाखला घेणेपूर्वी महसूल विभागाकडून गौणखनिज स्वामित्वधन रक्कम शासनास जमा केलेबाबतचा ना हरकत दाखला सादर करणे आपणावर बंधनकारक राहिल.
- २१) वापर परवाना दाखल्यापूर्वी मा.जिल्हाधिकारी, यांचेकडील सनद सादर करणे आपणावर बंधनकारक राहिल.
- २२) UDCPR मधील विनियम क्र. १३.४ नुसार ग्रे-वॉटर रिसायकलींग बाबत कार्यवाही करणे तसेच संबंधित विभागाचा ना हरकत दाखला सादर करणे आपणांवर बंधनकारक राहिल.
- २३) UDCPR मधील विनियम क्र. १३.५ नुसार घनकचरा व्यवस्थापना बाबत कार्यवाही करणे तसेच संबंधित विभागाचा ना हरकत दाखला सादर करणे आपणांवर बंधनकारक राहिल.
- २४) नकाशात हिरव्या रंगाने केलेल्या दुरूस्त्या आपल्यावर बंधनकारक राहतील.
- २५) इमारतीचे बांधकाम या सोबतच्या मंजूर केलेल्या नकाशाप्रमाणे आणि वरीलप्रमाणे घालून दिलेल्या अटीप्रमाणे करणे आपणावर बंधनकारक राहिल.
- २६) सदर प्रकरणी चुकीची व अपुर्ण माहिती दिली असल्यास सदर बांधकाम परवानगी रद्द समजण्यात येईल.
- २७) प्रकरणी बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र मिळाल्यापासून ३ महिन्यांच्या आत १८.०० मी वि.यो. रस्त्याने बाधित क्षेत्राबाबत नोंदणीकृत करारनामाकरून मालमत्ता विभागाकडील ताबा पावती सादर करणे आपणांवर बंधनकारक राहिल.

२८) प्रकरणी UDCPR नियमावलीनुसार म्हाडा करिता हस्तांतरीत करावयाच्या सदनिका / क्षेत्र हस्तांतरीत केल्याशिवाय इतर इमारतीस बांधकाम पूर्णत्वाचा दाखला प्रदान करण्यात येणार नाही.

२९) प्रकरणी आपण दिलेल्या हमीपत्रानुसार दुसरा व तिसरा टप्प्याची रक्कम विहित मुदतीत भरणे आपणांवर बंधनकारक राहिल.

टिप:- UDCPR नुसार वरीलपैकी आपणास लागू असलेल्या अटीची पूर्तता करणे आपणावर बंधनकारक राहिल, याची नोंद घ्यावी.

इशारा:-मंजूर बांधकाम प्रस्तावाव्यतिरिक्त केलेल्या अनधिकृत फेरबदलांबाबत आपण महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ मधील कलम-५१ ते ५७ च्या तरतूदी नुसार दाखलपत्र गुन्ह्यास पात्र राहिल.

बांधकाम परवानगीअंतर्गत भरण्यात आलेल्या रक्कमेचा तपशिल:

अ.क्र.	लेखाशिर्ष	रक्कम	पावती क्र.	दिनांक	यापूर्वीचा एकुण भरणा तपशिल	शेरा
१	ARI 020101	13,32,461/-	AC31547	03/01/23		
२	ARI 020102					
३	ARI 020103	96,635/-	AC31547	03/01/23		
४	ARI 020104	41,20,160/-	AC31547	03/01/23		
५	ARI 020105					
६	ARI 020106					
७	ARI 020107					
८	ARI 020107					
९	ARI 020109					
१०	ARI 020110	24,02,400/-	AC31547	03/01/23		
११	ASI 010304	37,85,400/-	AC31549	03/01/23		
१२	ASI 010513	20,15,347/-	AC31547	03/01/23		
१३	ASI 010518	33,31,152/-	AC31552	03/01/23		
	ASI 010519	24,02,400/-	AC31547	03/01/23		
	Total	1,94,85,955/-				

दुसरा टप्पा - १,०७,०२,२७२/- दि.२९/१२/२०२३

तिसरा टप्पा - ९७,९१,५३०/- दि.२९/१२/२०२४

*Syrendra Patil*

सहाय्यक संचालक नगररचना, (करिता)

कल्याण डोंबिवली महापालिका, कल्याण.

प्रत :-

१) करनिर्धारक व संकलक क.डो.म.पा.कल्याण.

२) प्रभाग क्षेत्र अधिकारी 'अ' प्रभाग क्षेत्र.